

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार  
हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायती-  
मध्ये ५ विहिरींची कामे सुरु करण्याबाबत

## महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग (रोहयो प्रभाग)

शासन परिपत्रक क्र. : मग्रा०-२०१८/प्र.क्र.१५५/मग्रा०-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ०५ जानेवारी, २०१९

### वाचा :-

१. शासन निर्णय क्र. मग्रा०-२०१२ /प्र. क्र. ३०/रोहयो-१, दि.१७ डिसेंबर, २०१२
२. शासन परिपत्रक क्र. मग्रा०रोहयो-२०१४/प्र. क्र.४५/मग्रा०-१, दि.२१ ऑगस्ट, २०१४

### परिपत्रक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत, राज्यातील सध्याची दुष्काळाची परिस्थिती विचारात घेता राज्यात अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. याबाबत नियोजन करतांना प्रगतीपथावर असलेल्या विहिरी विचारात घेऊन नविन विहिरी मंजूर कराव्यात. एका ग्रामपंचायतीत एका वेळेस ५ विहिरींची कामे प्रगतीपथावर राहतील याची दक्षता घेण्यात यावी (उदा. एका ग्रामपंचायतीमध्ये ३ विहिरींची कामे प्रगतीपथावर असल्यास नव्याने २ सिंचन विहिरींची कामे हाती घेण्यात यावी). ५ पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असल्यास त्या ग्रामपंचायतीमध्ये नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात येवू नये याची दक्षता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावी.

२. सदरची कामे घेतांना संदर्भाधीन शासन निर्णय, दि.१७ डिसेंबर, २०१२ व शासन परिपत्रक, दि.२१ ऑगस्ट, २०१४ मधील तरतूदींचे पालन करावे.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१९०१०७१४५२३७०६१६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( एकनाथ डवले )

सचिव (रोहयो)

प्रत -

१. मा. राज्यपालांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
३. सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

४. विरोधी पक्षनेते, विधानसभा / विधानपरिषद
५. मा. मुख्य सचिवांचे स्वीय सहायक
६. शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई
७. आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे
८. आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र, नागपूर
९. प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर
- १०.सर्व विभागीय आयुक्त
- ११.सर्व जिल्हाधिकारी
- १२.सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- १३.महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
- १४.संचालक, मृदसंधारण व पाणलोट व्यवस्थापन, पुणे
- १५.संचालक, फलोत्पादन, पुणे
- १६.संचालक, सामाजिक वनीकरण, पुणे
- १७.संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे
१८. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई / नागपूर
- १९.महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर
- २०.सर्व मुख्य अभियंता व सह सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- २१.सर्व मुख्य अभियंता व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
- २२.मुख्य अभियंता, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) विभाग, पुणे
- २३.सर्व उपजिल्हाधिकारी (रोहयो)
२४. सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
- २५.सर्व उपसचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, नियोजन (रोहयो)
- २६.निवड नस्ती (मग्रा०-१)